

ठाणे महानगरपालिका, ठाणे

सन 2018-19 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता करातील सूट / सवलतीस मुदतवाढ दिल्याबाबत.

-: प्रेसनोट :-

- सन 2018-19 या आर्थिक वर्षात जे करदाते त्यांच्या मालमत्तेचा संपूर्ण वर्षाचा मालमत्ता कर थकबाकीसह माहे 31 मे, 2018 पुर्वी महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना दुसऱ्या सहामाहिच्या सामान्य करावर (अग्निशमन कर वगळता) 10% सूट / सवलत देण्याच्या सवलत (Early Bird Incentive Scheme) योजनेस करदात्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.
- करदात्यांनी योजनेस दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे माहे 31 मे, 2018 पर्यंत मालमत्ता कराची सुमारे रु. 142 कोटीची विक्रमी करवसुली झालेली आहे. सदर वसुली मागील दि. 31 मे, 2017 रोजीच्या वसुलीपेक्षा सुमारे रु. 12 कोटीने जास्त वसुली झालेली आहे. प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रावर करदात्यांची कर भरण्याकरिता गर्दी / रांग असल्याने सदर मुदत वाढविणेबाबत करदात्यांनी केंद्रावर विनंती केल्याने तसेच 10% ची सवलत वाढविल्यास आणखी चांगली करवसुली वर्षाच्या सुरुवातीच्या तिमाहीतच होऊ शकेल हे विचारात घेता सदर 10% सूट / सवलतीची मुदत 15 जून, 2018 पर्यंत वाढविण्याचा प्रशासकीय निर्णय मा. आयुक्त महोदय यांनी घेतलेला आहे.
- सबब, जे करदाते पहिल्या सहामाहिच्या कराच्या रक्कमेसोबत दुसऱ्या सहामाहिच्या कराची रक्कम थकबाकीसह माहे 15 जून, 2018 पर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना दुसऱ्या सहामाहिच्या सामान्य करावर (अग्निशमन कर वगळता) 10% सूट / सवलत मिळणार आहे. त्याचा करदात्यांनी अवश्य लाभ घ्यावा.
- करदात्यांना मालमत्ता कर www.thanecity.gov.in या महापालिकेच्या संकेत स्थळावरील इ सुविधा कॉलममध्ये ' मालमत्ता कर ' यावरून किंवा याच कॉलममधील ' माय पिटॅक्स ' (Property Tax or My PTax Link under e Services) या लिंकवरून तसेच myptax.thanecity.gov.in या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

(ओमप्रकाश दिवटे)

उपआयुक्त (कर)

ठाणे महानगरपालिका, ठाणे